

महिला व पुरुष संघाच्या फिटनेस ट्रेनर पदाकरीता अर्हता :-

- अ. NIS (९ वर्ष ६ आठवडे) फिटनेस कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत फिटनेस ट्रेनर म्हणून काम केल्याचा कमीत कमी २ वर्षांचा अनुभवाचा दाखला.
- ब. संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबधीत व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे.
- क. शासकीय किंवा निमशासकीय संघाबरोबर फिटनेस ट्रेनर पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

कर्तव्य व महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे : -

१. सरावा दरम्यान प्रत्येक खेळाडू शिस्तीत व नियमानुसार फिटनेस करतो किंवा कसे ? याबाबतची जबाबदारी फिटनेस ट्रेनर असेल.
२. जर एखादा खेळाडू फिटनेस दरम्यान टाळाटाळ करत असेल, सतत रहात असेल, तर त्याची त्या दिवसाबाबतचा अहवाल प्रशिक्षकास सादर करावा.